

Godrej Industries Limited
Regd. Office: Godrej One,
Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli (E), Mumbai 400079. India.
Tel.: 91-22-2518 8010/8020/8030
Fax: 91-22-2518 8068/8063/8074
Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: July 14, 2022

To,
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref.: BSE Scrip Code No. "500164"

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,
Bandra (East), Mumbai-400 051

Ref.: "GODREJIND"

Debt Segment NSE:

NCD- GIL23 - ISIN: INE233A08022

NCD- GIL24 - ISIN: INE233A08030

NCD- GIL25- ISIN: INE233A08048

NCD-GIL28-ISIN: INE233A08055

Sub.: Newspaper Advertisement for information regarding the 34th (Thirty Forth) Annual General Meeting to be held through Video Conferencing or Other Audio Visual Means

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published today, i.e., on July 14, 2022, informing the Shareholders about the 34th (Thirty Forth) Annual General Meeting of the Company to be held on Friday, August 12, 2022 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means, in compliance with the General Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 and the Circulars issued by the Securities and Exchange Board of India dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022.

The advertisement has been published in the following newspapers (including e-editions wherever applicable):

1. Business Standard - All Editions (in English language)
2. Free Press Journal - All Editions (in English language)
3. Navshakti - Mumbai Edition (in Marathi language)

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.godrejindustries.com



Godrej Industries Limited
Regd. Office: Godrej One,
Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli (E), Mumbai 400079. India.
Tel.: 91-22-2518 8010/8020/8030
Fax: 91-22-2518 8068/8063/8074
Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Kindly take the above on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited



Rajal Jariwala

Company Secretary & Compliance Officer
(FCS 9817)



Encl.: A/a



IIP growth up just 1.7% over pre-Covid level

Flat growth may prompt MPC to not go for aggressive rate hike in August

INDIVJAL DHASMANA
New Delhi, 13 July

India's industrial production climbed to a 12-month high of around 20 per cent in May year-on-year but it is up just 1.7 per cent when calculated for the same month in 2019 before the coronavirus hit the country.

The flat growth may prompt the Reserve Bank of India's monetary policy committee not to go for an aggressive rate hike in August to cool down retail price inflation, which was at 7.01 per cent in June and above the central bank's mandate of six per cent for the sixth month straight.

The growth in index of industrial production (IIP) decelerated in May from 6.5 per cent in April over the corresponding month of 2019.

Manufacturing output, which comprises more than three-fourth of the index, fell by almost one per cent in May 2022 compared to May 2019. Manufacturing scuppered IIP despite electricity generation expanding by 13 per cent and mining by 9 per cent.

The low-base effect was so pronounced that manufacturing showed a hefty 21 per cent growth in May year-on-year this time.

That is why the government press release on IIP has a note of caution, saying: "The growth rates over corresponding period of previous year are to be interpreted considering the unusual circumstances on account of COVID 19 pandemic since March 2020."

April and May in 2020 and 2021 was the time when India was hit by the first and second waves of Covid.


Manufacturing might take time to recover since capital goods—required to boost production besides increasing existing capacities—declined seven per cent in April and eight per cent in May compared to the year before Covid-19.

Demand in the economy is struggling—a trend substantiated by consumer non-durables, which went down by 0.6



WORK IN PROGRESS

■ 2022-23 over 2021-22 (April) ■ 2022-23 over 2019-20 (April)
■ 2022-23 over 2021-22 (May) ■ 2022-23 over 2019-20 (May)



Source: Derived from MoSPI

per cent in April but the rate of fall rose to 8.7 per cent in May compared to the corresponding months of 2019.

Similarly, the rate of decline in production of consumer durables rose from 12.7 per cent in April to 15.2 per cent in May compared to the previous covid period. This may be partly due to decline in production of motor vehicles, trailers and semi-trailers. However, their rate of fall came down from 7.6 per cent in April to 5.8 per cent in May over the respective 2019 figures.

One segment which is giving some solace to manufacturing is infrastructure and construction activities, induced by the government programmes. Their produc-

tion grew 11 per cent in April 2022 over April 2019. Though it came down in May, it still grew by 5.6 per cent.

ICRA chief economist Aditi Nayar said the rating agency's business activity monitor had also revealed a tepid sequential momentum of economic activity in May 2022, similar to what the IIP has indicated.

"With demand remaining uneven, we do not expect a sharp rate hike cycle from the MPC. We foresee rate hikes of 60 basis points spread over the next two policy reviews followed by an extended pause, as the MPC will focus on containing inflationary expectations without sacrificing growth," she said.

₹ slips to new low, Brent below \$99 on rising dollar

BHASKAR DUTTA
Mumbai, 13 July

The rupee closed at a fresh low against the dollar for the third straight day due to a rebound in crude prices and as a global wave of risk aversion led to capital flowing out of emerging markets to the safety of the greenback. The Brent, too, slipped below \$99 on rising dollar.

The domestic currency settled at 79.64 to the dollar on Wednesday as against 79.60 at the previous close. In the course of trade, the rupee touched a lifetime intra-day low of 79.68 to the greenback.

The rupee has already lost 0.5 per cent to the dollar this week, taking the depreciation for 2022 so far to 6.7 per cent. In the calendar year so far, the dollar index has strengthened 13 per cent, with the gauge hovering around 20-year highs on Wednesday.

Concerns of a slowdown in global economic growth amid the protracted war in Ukraine and the Federal Reserve's aggressive monetary tightening plans have sent investors rushing to the safety of the US dollar.

Foreign portfolio investors have pulled out a massive \$30.4 billion from Indian assets so far in 2022, with the bulk of outflows from equities, NSDL data showed.

"Recovery in crude oil prices, stronger dollar index and weaker domestic equities due to foreign fund outflows weighed on the rupee even after multiple measures taken by the central bank and the government," HDFC Securities Research Analyst Dilip Parmar told *Business Standard*.


Nomura slashes FY23 GDP forecast to 4.7% amid recession fears

PUNEET WADHWIA
New Delhi, 13 July


Nomura has cut its 2023 forecast for economic growth in India, as measured by the gross domestic product (GDP), to 4.7 per cent from its earlier projection of 5.4 per cent amid recession fears and rising interest rates.

"Exports have started to struggle, while elevated imports are pushing up monthly trade deficits to record highs. Higher inflation, monetary policy tightening, dormant private capex growth, the power crunch and the global growth slowdown pose medium-term headwinds. Consequently, we lowered our 2023 GDP growth projection from 5.4 per cent to 4.7 per cent," wrote Sonal Varma, chief economist for India and Asia ex-Japan at Nomura in a recent co-authored note with Aurodeep Nandi.

However, all is not lost. India's economy, Nomura said, is racing above its pre-pandemic level, led by a sharp recovery in the services sector, and supported by the lagged effects of easy financial conditions, a public capex push and a rise in real bank credit growth. The improvement, it said, has been broad-based across consumption, investment, industry and the external sector. Despite the government's recent fiscal steps to counter inflation, Varma and Nandi believe, there are upside risks to inflation from the continued pass-through of higher input costs,



THE STORY IN NUMBERS



Source: Nomura

services reopening pressures, pending electricity tariff revisions and elevated inflationary expectations. As a result, Nomura now expects headline inflation in India to average 6.9 per cent in 2022, and 5.9 per cent in 2023 (FY23: 7 per cent).

Meanwhile, the recent economic releases have not been too encouraging. India's retail inflation rate - the CPI - came in at 7.01 per cent versus 7.04 per cent in May. This is the sixth consecutive month that the CPI inflation has remained above the Reserve Bank of India's (RBI's) comfort zone of 2 - 6 per cent. The Index of Industrial Production (IIP), however, grew at a faster clip of 19.6 per cent in May, as compared to 6.7 per cent in April, data showed.

June CPI inflation numbers, according to experts at Morgan Stanley, were in line with expectation and believe that the peak of inflation is over (April CPI at 7.8 per cent).

"With sharp deceleration in commodity prices and trend in high-frequency food prices showing a continued moderation, we expect July CPI inflation to track below 7 per cent (at around 6.7 per cent YoY). As such, we see downside risks to our current CPI inflation estimate of 7 per cent for F23," wrote Upasana Chachra, chief India economist at Morgan Stanley in a co-authored note with Bani Gambhir.

As regards interest rates, experts do see the RBI continue its rate hiking cycle till the inflation is tamed.

Life firms seek risk-based solvency regime for ULIPs

SUBRATA PANDA
Mumbai, 13 July

Few life insurance companies plan to move the insurance regulator seeking a risk-based solvency regime for the unit-linked plans (ULIPs) segment as the risk in this segment is primarily borne by the policyholders. If the regulator gives a nod to this proposal of the life insurance companies, then the capital blocked for ULIPs will come down, which will boost the solvency margins of insurers and release capital for other purposes.

Currently, the insurers follow a rule-based solvency regime. As a result, insurers' assets are required to be 1.5 times, or 150 per cent, of their liabilities. The minimum solvency ratio insurance companies must maintain is 1.5 to lower risks. In terms of solvency margin, the required value is 150 per cent. The solvency margin is the extra capital the companies must hold over and above the claim amounts they are likely to incur. It acts as a financial backup in extreme situations, enabling the company to settle all claims.

Once the risk-based solvency regime is implemented, insurance companies will have to hold capital in proportion of the business they write. Riskier the business, higher



is the capital requirement.

Vignesh Shahane, MD&CEO, Ageas Federal Life Insurance said, "What we have suggested is, risk-based solvency can be started off with unit-linked plans because in ULIPs the risk is borne by the policyholders. So, the capital required to be blocked for ULIP products will come down. As a result, the solvency margin of the insurance companies would improve and the capital that will be released can be used for other purposes."

Under the current solvency regime, though capital requirements for ULIPs are similar like any other products, the profit under this segment is less due to cap on charges. Back in 2011, the regulator put a cap on charges that can be levied for ULIPs to make it more

customer friendly. Hence the profit of insurance companies took a beating but the blocking of capital remained the same. The risk-based solvency regime will address this issue by allocating lower capital to the ULIP segment, people in the know said.

The life insurance companies are planning to place this demand of theirs with the Life Insurance Council, which is an association of all the life insurance companies. And, through the council it will be taken up with the insurance regulator. Emails to the Life Insurance Council and the insurance regulator did not elicit a response till the time of going to press.

The insurance regulator has been talking of introducing risk-based solvency for a long time now. The former head of Insurance Regulatory and Development of India (Irdai), Shubash Chandra Khuntia, had on multiple occasions expressed his intentions of introducing a risk-based solvency regime for the insurance sector in the coming years. Back in 2020, Khuntia in a summit organised by the confederation of Indian Industries (CII) had said, "Risk-based solvency or capital adequacy system will be introduced. We are working on it and we should be able to do it in about three years".

News on RBI nod for ARC stake speculative, says YES Bank

Private sector lender YES Bank said on Wednesday that media reports saying that the bank had received in-principle approval from the Reserve Bank of India to hold 20 per cent stake in an asset reconstruction company are speculative.

In a release to exchanges YES Bank said that the media reports have no bonafide reference. "The Bank is not aware of the source, which resulted in the abovementioned news item and as a matter of policy, the Bank would not like to comment on such speculation," the lender said.

YES Bank clarified that it had indeed started the process of seeking a partner for an asset reconstruction company through a public expression of interest, but added that the process is still underway. At present, YES Bank has not taken any binding or effective decisions on the matter.

"We shall keep the Exchange(s) informed of all the material development as required under Regulation 30 of Sebi (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Bank's Policy on "Determination of Material Events under Regulation 30 of Listing Regulations," YES Bank said.

On Tuesday, media reports quoting sources had said that the central bank had granted in-principle approval to YES Bank to acquire 20 per cent stake in JC Flowers and Co's asset reconstruction firm.

According to the reports, YES Bank would be categorised as a sponsor of the asset reconstruction company and would need to spend around ₹300-400 crore in order to pick up the stake. **BS REPORTER**

Monsoon power needs: Govt lays out plan

SHREYA JAI
New Delhi, 13 July

After witnessing a mismatch in coal demand and supply during the summer months, the Union ministries of power and coal have charted an action plan to ensure adequate coal availability during monsoon.

This is the period when the mining and supply of coal get impacted due to the heavy rainfall. The Union coal ministry is confident that till September-end, there will be 9-10 days of coal stock at the power units. With hydro and renewable energy sources contributing more now, the Centre expects the coal situation to remain in control.

According to the action plan prepared by the ministry of power, 172 million tonnes (MT) of coal would come from domestic sources — Coal India (CIL) and Singareni Collieries — during the monsoon months. Additionally, there would be 15-16 MT of imported coal available with the power units, which exported coal



COAL STOCK AT POWER UNITS

Modes	Capacity (MW)	Total Stock (in '000 tonnes)	Normative Stock (in '000 tonnes)	% of actual stock*
Pithead	38,060	7,010	7,269.7	96
Non-Pithead	165,287	20,858	49,330	42
TOTAL	203,347	27,868.2	56,599.6	49

*vis-à-vis Normative Stock

Source: National Power Portal

An official said that as the calorific value of imported coal is higher, this quantity would be close to 20 MT.

Recently, CIL issued a tender for purchasing imported coal for power-generating companies (gencons) after the Centre directed it to meet the shortfall. CIL has called for bids to supply 2.4 MT of coal to be delivered

for the July-September 2022 period. CIL has identified 26 beneficiaries for the imported coal, which includes independent power producers (IPPs) and states.


Semboorp Energy, JP Power, Avantha Power, Lanco, Rattan India, GMR, CESC, Vedanta Power and Jindal India Thermal are some IPPs

UP to import ₹1,100-cr coal for thermal plants

The Uttar Pradesh government has decided to import coal worth nearly ₹1,100 crore to fire state-run thermal power plants owing to rising power demand and persistent coal supply bottlenecks. This has tilted the scales in favour of expensive coal imports. Sources said the proposed inventory of imported coal in this phase — about 0.55 million tonnes — would feed the thermal power plants for only two months. **BS REPORTER**

that have placed requests for imported coal.

States, which will receive imported coal for their generating stations, are Punjab, Gujarat, West Bengal, Tamil Nadu, Jharkhand and Madhya Pradesh. Coal ministry officials said there is an additional 22-24 MT of coal stock available with CIL. This can be dispatched if the demand increases.



KALYAN DOMBIVI MUNICIPAL CORPORATION
PWD DEPT.
TENDER NOTICE NO. 26 (2022-23)

Tenders are invited by the Administrator, Kalyan Dombivi Municipal Corporation in B-1 format through E-tender 11 works under 'Baratnara Dr. Babasaheb Ambedkar Social Development Scheme 2022-23/ Development of Basic Amenities in the area of Municipal Corporation' from the Registered Contractors with appropriate class.

The blank tender forms and detailed information will be available on the Maharashtra's website www.mahatenders.gov.in from 14/07/2022 to 28/07/2022 upto 3.00 p.m. The completed tenders are to be uploaded on or before 28/07/2022 upto 3.00 p.m. and the tenders will be opened on 29/07/2022 at 4.00 p.m. if possible.

Right to rejects any or all tenders without assigning any reason there of is reserved by the Administrator, and whose decision will be final and legally binding on all the tenderer.

For more details and information visit Maharashtra's website www.mahatenders.gov.in

Sd/-
City Engineer
Kalyan Dombivi Municipal Corporation
Kalyan

KDMC/PRO/HQ/266
Dt. 13/07/2022

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.
Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013. CIN: L24232WB1987PLC042956
Contact No. (022) 61827414, (022) 61827375

POSSESSION NOTICE U/S. 13(4) OF SARFAESI ACT, 2002
(As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated as below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken the physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan Account No.	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s)	Amount & Date of Demand Notice	Date of Possession
10517812	1. MR. PRAVIN SHIVABARAN SINGH MRS. NEELAM PRAVIN SINGH	As on 28.01.2022, an amount of Rs. 2934945/-	08.07.2022

Description of Secured Assets/Immovable Properties - Schedule - A
All that Flat No. 308 on the Third Floor, Building / Wing B, measuring 31.14 Sq. Mtrs. Carpet area in the building complex known as 'Om Residency' situated at Survey No. 1, Hissa No. 5A, 5B, 6, Shil Diva Road, Opp. Khardi Gao, Dawale, Taluka & Dist. Thane and within the limits of Thane Municipal Corporation and also within the Jurisdiction of the Sub-Registrar of Assurances, Thane.

Date: 14.07.2022
Place: - Mumbai

Sd/-
Authorized Officer
For Tata Capital Housing Finance Limited

CHITTARANJAN LOCOMOTIVE WORKS
OPEN E-TENDER

No. COS/CR/PUB/e-Tender/19/0162 Date: 09/07/2022. The following e-Tenders can be accessed under the link www.i-reps.gov.in. Offers for such e-Tender can be submitted only electronically by accessing the link www.i-reps.gov.in to login to E-Tender Stores/Supply. Vendors may also contact the following officials to obtain clarification regarding particular tender or IREPS related information if any. Dy. CMM/HQ/CLW/Chittaranjan, 0341-2525594 or SMM/CON/HQ, 0341-2535631. Sl. No.: Tender No.; Brief Description of Item; Qty.; Earnest Money Deposit (Rupees); Tender Closing Date & Time (IST) are as follows: [1]: 75224164; Components of Bolster Assembly for WAG-9HC Loco, Cat. No-R/9/0147, Drg./Spec. As per Set Details attached; 76.00 Set; 0.00; 02/09/2022 At 11:00 AM. [2]: 75224082; Set of Lock (Quarter Turn) for WAG-9HC Loco, as per Drg./Spec. No.1209.18.306-004, ALT-3, Category No. R/9/0026; 765.00 Set; 0.00; 26/08/2022 At 11:00 AM. [3]: 75224071; Door Way Sorrownd (Lower) IB091-00024 ALT.2 as per Spec. IB091-00024 ALT.2, Category: R/9/0136; 1470.00 Numbers; 0.00; 19/08/2022 At 11:00 AM. [4]: 75224162; Operating Rod Long & Short for E-Type CDC WAG-9HC Loco, Drg./Spec.No-1209.02.341-005 & 1209.02.441-006, category No-R/9/0146 (Set details attached); 1041.00 Set; 0.00; 26/08/2022 At 11:00 AM. [5]: 91220889; Accessory Bar, Drg. No- 31WD.096.096 Alt-4 or Latest, Spec. No-4TMS.096.055 Alt-5 or Latest, STR No-CLW/TM/18150 Rev-1 or Latest; 931.00 Numbers; 0.00; 12/08/2022 At 11:00 AM. [6]: 91220057; Completely Assembled Temperature Sensor For 3Phase

PR6-162 PCMM/CLW/Chittaranjan
Like us on: www.facebook.com/clwrailways

KILBURN ENGINEERING LTD.
CIN : L24232WB1987PLC042956
Regd. Office: Four Mangoe Lane, Surendra Mohan Ghosh Sarani, Kolkata-700017
TEL: 033-2231-3337, 3450 FAX: 91-33-2231-4768
E-Mail: cs@kilburnengg.com; Website: www.kilburnengg.com

NOTICE OF POSTAL BALLOT & E-VOTING

1. Notice is hereby given that Company has sent notice of Postal Ballot seeking approval of the members for appointment of Mr. Ranjit Pamo Pala as director and his designation as Managing Director of the Company, as set forth in the notice of Postal Ballot dated 11th May, 2022. In compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 10/2021, 20/2021 and 03/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), companies are allowed to seek approval of members without physical postal ballot, by means of electronic voting only.

2. Notice of the Postal Ballot, setting out the business to be transacted thereat, have been sent to the Members to their registered email addresses through E-mail.

3. Notice is also given that in terms of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Company is offering E-Voting facility to its Members holding equity shares on cut-off date of 08-07-2022 in respect of business to be transacted through Postal Ballot.

4. The particulars relating to E-Voting in terms of Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules are given below:

I) The date of completion of sending the Notices: 13.07.2022
II) The date and time of commencement of E-Voting: 14.07.2022 at 9:00 A.M.
III) The date and time of end of E-Voting: 12.08.2022 at 5:00 p.m. Voting shall not be allowed beyond the end date and time mentioned above. Result of e-voting will be announced on 12-08-2022.
IV) Website address of the Company and the Agency where notice of the Meeting is displayed: Company: www.kilburnengg.com CDSL: www.cdslindia.com
V) Contact Details of the persons responsible to address the grievances connected with electronic voting or difficulties during video conferencing:
Name E-mail address Phone No.
1. CDSL helpdesk.evoting@cdslindia.com (033) 3297 4880 / 1800225533

By order of the Board
Arvind Bajoria
Company Secretary

Place : Thane
Date : 13-07-2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are negotiating to purchase from the Seller, Mr. Vinit Gandhi, Gala/Unit No. 49, admeasuring 221.75 Sq.mts ie 2386 sq.ft. built up in building known as THE SIDHUPURA CO-OPERATIVE INDUSTRIAL ESTATE LIMITED situated at Plot No. 3, Ghod-Bunder Road, S.V. Road, Goregaon (West), Mumbai-400062 in lying and being on plot of land bearing Cadastral Survey No. 910 of Village Pahadi Goregaon (hereinafter referred to as the 'said Unit'), along with 01 Share of Rs.500/- bearing distinctive numbers 39 under share certificate No.39 dated 20.08.1966 (hereinafter referred to as 'said shares') The said Unit and the said shares shall be hereinafter collectively referred to as the 'said premises'. Any person having any claim in respect of the said premises by way of sale, exchange, mortgage, trust, gift, possession, tenancy, inheritance, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing along with the documentary evidence in respect thereof to the undersigned having office at Office No. 1, first floor, Fine Mansion, 203 D.N. Road, Fort, Mumbai-400001 within period of 7 days from the date of publication hereof, failing which the claim if any shall be deemed to have been waived and/or abandoned and sale will be completed without any reference to such claim.

Dated this 14th Day of July, 2022

Sd/-
Manish Malpani
Advocate for the Purchasers

NOTICE

Shri. Vinod Kumar Sharma a member of the Decor Shop Owners Primitives Co-operative Housing Society Ltd. having, address at Bldg. No. 14, Shastri Nagar, Off 4 Bungalows, Andheri (W), Mumbai-400 053 and holding Shop No. 9 in the building of the society, died on 13th June 2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the secretary of the society between 11:00 AM. to 3:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Decor Shop Owners
Primitives Co-op.
Housing Society Ltd.
Hon. Secretary

Place : Mumbai
Date : 14.07.2022

Godrej Industries Limited
CIN: L24241MH1988PLC097781
Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai-400079, Maharashtra. Tel.: 022- 2518 8010, Fax: 022- 2518 8066; Website: www.godrejindustries.com; Email id: investor@godrejind.com

NOTICE TO SHAREHOLDERS - INFORMATION REGARDING THE 34TH (THIRTY FOURTH) ANNUAL GENERAL MEETING OF GODREJ INDUSTRIES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING OR OTHER AUDIO VISUAL MEANS

In view of the continuing COVID -19 pandemic, social distancing norms to be followed and the continuing restriction on movement of individuals at several places in the country, and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), including any modification(s), re-enactment(s) and amendment(s) thereof for time being in force, General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, respectively, General Circular No. 02/2021 dated January 15, 2021, General Circular No. 19/2021 dated December 8, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 2/2022 dated May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and the provisions of Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Shareholders of the Company are informed that the forthcoming 34th (Thirty Fourth) Annual General Meeting ("AGM") of Godrej Industries Limited ("the Company") will be held on **Friday, August 12, 2022 at 3:00 p.m. (IST)** through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the Shareholders at a common venue, to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be e-mailed separately to the Shareholders in due course. The AGM will be conducted in the manner as specified in the aforementioned circulars and the applicable provisions of the Act & the Listing Regulations.

In accordance with the aforementioned Circulars, the Notice of the 34th AGM together with the Explanatory Statement thereto in terms of Section 102 of the Act alongwith the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report and the Statutory Auditors' Report (collectively referred to as "Annual Report") thereon for the Financial Year ended March 31, 2022, will be sent only electronically to those Shareholders whose e-mail address(es) are registered with the Company / Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent.

The copy of the Notice along with the Annual Report will also be made available on the website of the Company, viz., www.godrejindustries.com and on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") (www.evotingindia.com).

MANNER OF REGISTERING / UPDATING EMAIL ADDRESS FOR RECEIVING THE NOTICE OF AGM AND ANNUAL REPORT:

In line with the MCA Circulars and SEBI Circulars, Shareholders are advised to update their Email IDs, who have not already registered the same, in order to receive electronic copies of the Annual Report / login credentials, in the manner mentioned below:

SHAREHOLDERS HOLDING SHARES IN PHYSICAL MODE	SHAREHOLDERS HOLDING SHARES IN DEMATERIALIZED MODE
Shareholders holding shares in physical mode can update their e-mail address by submitting a duly filled up Form ISR-1 pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/ MIRD/ MIRD_RTAMP/CIR/2021/655 dated November 3, 2021 to the Company / Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., Computech Sharecap Limited.	Shareholders who hold shares in dematerialized mode and have not yet updated their email addresses are requested to register / update their email addresses with their Depository Participant(s) ("DPs") by following the procedure prescribed by the DPs.

The Company and RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials for e-voting to the above mentioned Shareholders, subject to receipt of the required documents and information from the Shareholders.

Further, upon receipt of request from the Shareholders on the Company's investor id i.e., investor@godrejind.com for Notice of AGM and the Annual Report, the Company shall arrange to provide the same to the Shareholders.

PARTICIPATION AND VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):

Shareholders will be able to attend and participate in the AGM through VC / OAVM only. The instructions for joining / participating in the AGM and the instructions of e-voting (before and during the AGM) will be provided in the Notice of the AGM and the Shareholders attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Company has entered into agreement with Central Depository Services (India) Limited, authorized e-Voting agency, for facilitating voting through electronic means ("remote e-voting") to enable the Shareholders to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM as well as for Shareholders who are present at the AGM through VC/OAVM facility and wish to cast their vote during the AGM, through e-voting system ("e-voting"), if the Shareholders have not already cast their votes.

In case you have any queries or issues regarding remote e-voting / e-voting at the AGM, the Shareholders may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or call at 1800 22 55 33.

By order of the Board of Directors
For Godrej Industries Limited
Sd/-
Tejal Jariwala
Company Secretary & Compliance Officer
(FCS 9817)

Dated : July 13, 2022
Place : Mumbai

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी समाज कल्याण विभाग

जॉरि सूचना

महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मुली व महिलांकरीता खालीलप्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

क्र.	प्रशिक्षणाचे नाव	प्रशिक्षण कालावधी	प्रशिक्षणार्थीची संख्या
१	ऑटो रिक्षा (तीन चाकी वाहन) चालविणेचे प्रशिक्षण	२२ दिवस	६०
२	चार चाकी वाहन चालविणेचे प्रशिक्षण	२२ दिवस	६०

ज्या मुली व महिला वरील प्रशिक्षण घेऊ इच्छितात, त्या इच्छुक महिला व मुलींनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून दिनांक २९/०७/२०२२ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागात दाखल करावेत. प्रथम येणाऱ्या अर्जांना प्रथम प्राधान्य व संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लाभार्थीची निवड करून लाभार्थींना प्रशिक्षणाची वेळ, दिनांक व ठिकाण कळविण्यात येईल.

सही/-
उपआयुक्त (समाज कल्याण)
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
टिप - अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या bnmc.gov.in या संकेतस्थळावर तसेच मनपाच्या समाज कल्याण विभागात उपलब्ध राहिल.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we, Rashmikant Kampani & Rajni Kampani presently residing at 27, Vishnu Mahal, 4th Floor, D. Road, Marine Drive, Mumbai-400 020, being the Shareholders of Rewa Chambers Premises Co-operative Society Ltd. with respect to 25 Nos. of equity shares. We have found that 25 Nos. of Equity Share Certificates are lost/misplaced at our end for which, we have applied to the Society to issue duplicate Share Certificates in lieu of the original share certificates. The details of the share certificates are mentioned below :

Office No.	Shareholder Name	Certificate No.	Distinctive Nos.	No. of Shares
414	Jayantilal C. Kampani (now deceased)	57	151-155	5
415	Rajni Rashmikant Kampani & Rashmikant Jayantilal Kampani	100 102	156-160 516-520	5 5
416	Lalita Jayantilal Kampani (now deceased) & Rajni Rashmikant Kampani	101 103	161-165 521-525	5 5

Any person having claims or objection for the issue of Duplicate Share Certificates as aforesaid shall lodge claims or objection with the Society in writing with sufficient proof at its Registered address at Rewa Chambers Premises Co-op. Society Ltd., 31, New Marine Lines, Mumbai-400 020 within 14 days from the date of publication. If no claims or objections are received for the same within the said period, then the Society will proceed to issue duplicate Share Certificates. The original Share Certificates shall be treated as cancelled once the duplicate share certificates are issued by the Society.

Place : Mumbai
Date : 14.07.2022

L&T Infra Credit Limited
(formerly known as L&T Infra Debt Fund Limited)
(A subsidiary of L&T Finance Holdings Limited)
Registered Office: Plot No. 177, CTS No. 6970-6971, Vidyanagar Marg CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098
CIN: L67100MH2013PLC241104, T +91 22 6212 5500, F +91 22 6212 5553
E-mail ID: investorgrievances@lifs.com Website: www.lifs.com

L&T Financial Services

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr. No.	Particulars	₹ in crore		
		Quarter ended		Year ended
		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	153.95	204.00	731.18
2	Net profit for the year (before tax, exceptional and/or extraordinary items)	(19.99)	5.91	11.00
3	Net profit for the year before tax (after exceptional and/or extraordinary items)	(19.99)	5.91	11.00
4	Net profit for the year after tax (after exceptional and/or extraordinary items)	(16.48)	4.42	4.11
5	Total comprehensive income for the year	(19.21)	5.88	4.77
6	Paid up equity share capital	490.18	490.18	490.18
7	Reserves (excluding revaluation reserve and capital redemption reserve)	797.89	851.31	817.10
8	Securities Premium Account	133.83	133.83	133.83
9	Net worth	1,287.32	1,340.03	1,306.39
10	Paid up debt capital/outstanding debt	7,361.13	8,116.24	7,814.40
11	Outstanding redeemable preference shares	288.28	325.78	285.91
12	Debt equity ratio	5.72	6.06	5.98
13	Earnings per equity share of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic EPS (₹)	* (0.34)	* 0.09	0.08
	(ii) Diluted EPS (₹)	* (0.34)	* 0.09	0.08
14	Capital redemption reserve	33.10	-	33.10
15	Debtenture redemption reserve	-	-	-
16	Debt service coverage ratio	NA	NA	NA
17	Interest service coverage ratio	NA	NA	NA

Notes:

1. These financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 13, 2022. The Statutory Auditor of the Company has carried out a Limited Review of the aforesaid results.

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. <https://www.lifs.com/companies/lt-infra-credit.html>.

3. For the other items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. <https://www.lifs.com/companies/lt-infra-credit.html>.

4. These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

5. Amalgamation of L&T Infrastructure Finance Company Limited ("LTFIC"), L&T Housing Finance Limited ("LTHFC") and L&T Finance Limited ("LTF") Pursuant to order of National Company Law Tribunal Benches, Mumbai and Kolkata dated March 15, 2021 and March 19, 2021 respectively, the scheme of amalgamation for merger of LTFIC and LTHFC with LTFI became effective from April 12, 2021 with appointed date being April 01, 2020. Prior to the merger, LTFIC was the sponsor of the Company (erstwhile L&T Infra Debt Fund Limited). Consequent to the merger of the sponsor (i.e., LTFIC with LTFI), the Company is no longer eligible to be regarded as NBFC-IDF. The Company has received the certification of registration dated June 22, 2022 as NBFC - ICC from the Reserve Bank of India.

6. Previous period/year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period.

For and on behalf of the Board of Directors of
L&T Infra Credit Limited
(Formerly known as L&T Infra Debt Fund Limited)

Sd/-
Dinanath Dubhashi
Director
(DIN : 03545900)

Place: Mumbai
Date: July 13, 2022

इंडियन बैंक Indian Bank
इलाहाबाद ALLAHABAD

Manish Commercial Centre, 216A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400025.

MEGA E-AUCTION ON 29.07.2022, AT 11.00 A. M. TO 05.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website <https://www.mstccommerce.com>

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Constructive / Symbolic / Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS"; "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" on 29.07.2022 for recovery as follows:-

Sr. No.	Description of the Property (Status of Possession)	Name of the Borrower	Name of the Guarantor / Mortgagor	Amount of Secured Debt	Reserve Price (R. P.)		Branch Address & Contact Details for Sale Details
					Earnest Money Deposit (E. M. D.)	Earnest Money Deposit (E. M. D.)	
1	Flat No. 204, 2 nd Floor, Mandar Apartment, Land Bearing Survey No. 3, Hissa No. 6/2, 6/1B, Vill. Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar-401 209. (PHYSICAL POSSESSION)	Mr. Premchand Pratap Singh (Borrower)	Mr. Premchand Pratap Singh (Borrower & Mortgagor)	₹ 19,86,248.00 as Per Demand Notice Dated 18.02.2017 Plus Interest Till The Date of Realization and Costs, Charges and Expenses.	R. P. : ₹ 12,42,000.00 (Rs. Twelve Lac Forty Two Thousand Only) E. M. D. : ₹ 125,000.00 (Rs. One Lac Twenty Five Thousand Only)	No. 1 to 4, Natasha Manor-'A' Ground Floor, Chandavarkar Road, Borivali (W), Ekar Road Junction, Branch : Borivali (W) (B) Branch Head - Mr. Ahire Sushant Lochan. (Mob. No. 7738512043)	
2	Fiat No. 301, 3 rd floor, Bldg No. 19, Type HI, Apeksha Imperial CHS. Ltd., behind Don Bosco School, Naigaoan East, Village : Juchandra, Tal. : Vasai, Dist. Palghar, having built up area 523 sq. ft. in the name of Mr. Jayprakash Upadhayay (PHYSICAL POSSESSION)	Mr. Jayprakash Upadhayay (Borrower)	Mr. Jayprakash Upadhayay (Borrower & Mortgagor)	₹ 20,98,940.00 as Per Demand Notice Dated 30.05.2019 Plus Interest Till The Date of Realization and Costs, Charges and Expenses.	R. P. : ₹ 15,00,000.00 (Rs. Fifteen Lac Only) E. M. D. : ₹ 1,50,000.00 (Rs. One Lac Fifty Thousand Only)	A H Wadia Tech Instt. Bldg. 292/11, CTS Road, Kalina, Mumbai. Branch : Kalina. Branch Head : Mr. Rajesh Ingle. Mob No. 9021 53548.	
	Office No. 710, 7 th floor, CRYSTAL PARADISE THE MALL, construction on Plot of land bearing Plot No. 30 Survey No. 11-D (Part), CTS No. 844/29, Village Ambivali, situated at Dattaji Savi Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West) Mumbai-400 053, having Carpet Area 710 sq. ft. in the name Mrs. Indira Jaipuriyar, Mrs. Sanjita Prasad and Mrs. Smrita Srivastava (SYMBOLIC POSSESSION)	M/s. Amalats Apparel and Accessories Pvt. Ltd. (Borrower)	Mrs. Sanjita Alope Prasad (Guarantor & Mortgagor) Mrs. Smrita Rajesh Srivastava (Guarantor & Mortgagor) Ms. Indira Jaipuriyar (Guarantor & Mortgagor)	₹ 2,83,85,573.94 as Per Demand Notice Dated 30.12.2012 Plus Interest Till The Date of Realization and Costs, Charges and Expenses.	R. P. : ₹ 2,41,55,000.00 (Rs. Two Crore Forty One Lacs Fifty Five Thousand Only) E. M. D. : ₹ 24,16,000.00 (Rs. Twenty Four Lacs Sixteen Thousand Only)	Ground Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Near Gammon House, Opp. Datta Mandir, Prabhadevi Branch : Prabhadevi. Branch Head : Mr. Sujay G. Mob No. 7738512076.	
4	Fiat No. 402, 4 th Floor, B-Wing, Building No. 11, Building "Type B" Sodhi Prasad, Village Pam Terkhid, Vrindavan Nagar, Navapur Road, Borisar (W), Palghar-401 501. (PHYSICAL POSSESSION)	Mr. Aziz Salauddin Qureshi (Borrower)	Mr. Aziz Salauddin Qureshi (Mortgagor)	₹ 23,81,756.00 As Per Demand Notice Dated 23.08.2019 Plus Interest Till The Date of Realization & Cost, Charges & Other Expenses.	R. P. : ₹ 12,80,000.00 (Rs. Twelve Lac Eighty Thousand Only) E. M. D. : ₹ 1,28,000.00 (Rs. One Lac Twenty Eight Thousand Only)	143 Pauline Sister Society, Waterford Road, Bandra West, Mumbai-400 050. Branch Head - Pawan Kumar Jha. Mob No. 7738512037.	

For downloading further details and Terms & Conditions, please visit : (i) <https://www.indianbank.in>, (ii) <https://www.mstccommerce.com>, (iii) <https://www.ibapi.in>. Platform (<https://www.mstccommerce.com>) for E-Auction will be provided by our E-Auction service provider M/s. MSTC Limited having its Registered Office at 225-C, A. J. C. Bose Road, Kolkata-700020 (Contact Phone & Toll Free Numbers 079-41072412 / 411 / 413 or 1800-103-5342).

Important note for the prospective bidders: (E-Auction through <https://www.mstccommerce.com>). Registration should be completed by intending bidder on or before EMD Date and there should be EMD balance in global wallet. Bidder has to complete following formalities well in advance: **Step 1:** Bidder / Purchaser Registration - Bidder to register on E-Auction portal (link given above) <http://www.mstccommerce.com> (ie. <https://www.mstccommerce.com/auCTION/home/bapi>) using his Mobile Number and Email ID. **Step 2:** KYC Verification - Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by E-Auction service provider (may take 2 working days). **Step 3:** Transfer of EMD amount to his Global EMD Wallet - Online / Offline transfer of fund using NEFT / Transfer, using challan generated on E-Auction portal. **Step 1 to Step 3** should be completed by bidder well in advance, on or before EMD date.

Date : 12/07/2022
Place : Mumbai

Sd/-
Authorized Officer,

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, horror, sorrow, illness, etc.

R. R. Mishra
Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: आप और आपका भविष्य

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) AKHLAQE AZAD / IKHLAK AZAD TO (NEW) IKLAD AZAD ASHFQAK ANSARI AS PER AADHAR CARD. CL-110 A

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) MD ASHFUQA ANSARI / MOHD AFSTAB ABDUL WAHID TO (NEW) ASHFQAK ABDUL WAHID ANSARI AS PER AADHAR CARD. CL-110 B

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) MEHSHAR JAHAN / TMEHARAJABA TO (NEW) MEHSHAR JAHAN ASHFQAK ANSARI AS PER AADHAR CARD. CL-110 C

I HAVE CHANGE MY NAME FROM AJITBHAI MOTANI TO AJUBHAI MOTANI AS PER DOCUMENTS. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM MEENAJ MOHAN GADIYA TO MINAZ MOHAN GADHIA AS PER DOCUMENTS. CL-120 A

I HAVE CHANGED MY NAME FROM RUBINA BANU NALWAR TO RUBINA BANO AS PER DOCUMENTS. CL-130

I HAVE CHANGED MY NAME FROM AMITKUMAR SHYMAJU PANDEY TO AMIT PANDEY AS PER DOCUMENTS. CL-130 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHIVAPERUMAL VELU YADAV TO SHIVA PERUMAL AS PER DOCUMENTS. CL-130 B

I HAVE CHANGED MY NAME FROM VADIVU SHIVAPERUMAL YADAV TO S. VADIVU SHIVA PERUMAL AS PER DOCUMENTS. CL-130 C

I HAVE CHANGED MY NAME FROM JEBA MOHAMMED ABDULLA KHAN TO ZEBA MOHAMMED ABDULLA KHAN AS PER DOCUMENTS. CL-130 D

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM REYMOND ROCK DABRE TO MY NEW NAME RAYMOND ROCKY DABRE AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2257517) CL-183

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SHAILA REYMOND DABRE TO MY NEW NAME SHAILA RAYMOND GABRE AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2257651) CL-184

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM POOJA KRISHNA MANEKAR TO MY NEW NAME POOJA PRAVIN SOLANKI AS PER AADHAR CARD NO. 2232 8221 6095 CL-185

I. ROSHINI AJIT PAWAR HAVE CHANGED MY NAME TO ROHINI AJIT PAWAR AS PER AFFIDAVIT NO. 18AA 079909 DATED 28/6/2022 CL-340

I. GLORIANA MARIA LOPES CHANGED MY NAME TO GLORIA DEEPAK SHROFF VIDE AFFIDAVIT DATED 8TH JULY 2022. SWORN BEFORE NOTARY A. R. SURVE. REG. NO.16353, MUMBAI. CL-790

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM JOGINDER KAUR TO NEW NAME JOGINDER KAUR GAJINDERPAL SINGH ARORA AS PER AFFIDAVIT NO. 04AA 427698 DATED - 13.07.2022. CL-918

सूचना

श्री. विनोद कुमार शर्मा हे डेकार शॉप ओनर्स प्रोप्रायर्सस को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद ज्यांचा पत्ता इमारत क्र.१४, शाही नगर, ४ बंगलोरजलगत, अंधेरी(१), मुंबई ४०००५३ आणि I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) MEHSHAR JAHAN / TMEHARAJABA TO (NEW) MEHSHAR JAHAN ASHFQAK ANSARI AS PER AADHAR CARD. CL-110 C

सोसायटी यादारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर रोअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वासदार किंवा इतर दावेदार/ आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचेच्या प्रसिदीपासून १४ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या रोअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दात्या/ आक्षेपकाच्या पुढरुधर्ष अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्याच्या प्रतीसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या रोअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या रोअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदीमूकत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांदारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सन्ना. संचिव यांचेकडे स. ११.०० ते दु.३.०० च्या मध्ये सदर सूचना प्रसिदीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

डेकार शॉप ओनर्स प्रोप्रायसेस को- ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि कतिता सन्ना. संचिव

ठिकाण : मुंबई ४०००५३

परिशिष्ट IV
(नियम 8(1) च्या) **ताबा सूचना**
(स्थार मालमतेसाठी)

ज्या अर्धी, निम्नस्थाश्रीकारक इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्युरिटायझेसन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड रिस्कमन्थेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट अँड, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झालेल्या दिनांकपासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **21.02.2022** रोजी सूचेत नमूद केलेली आणि अधिक रकम रु. 15,१8,574.75 (रुपये पंधरा लाख अठरा हजार पाचशे चौथ्याहजार आणि पंच्याहजार पैसे फक्त) साठी बँक खाते क्र. **HLLPNV00403752** या रकमेने प्रत फेड करण्याची दिनांक **15.02.2022** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यन्ती मागणी, सूचना कर्जदार संतोष केसी, तुलसी संतोष केसी, एस के पेटरगडजेस आणि आयुष टायम्सर्ट यांना कलम 13(12) सह सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप-कलम (4) सह सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्थाश्रीकारतेने प्रतिकालक **ताबा 12.07.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी **रु. 15,18,574.75 (रुपये पंधरा लाख अठरा हजार पाचशे चौथ्याहजार आणि पंच्याहजार पैसे फक्त)** पुढील नियम **15.02.2022** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लेख्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थार मालमतेचे वर्णन

प्लॅट क्र. 301, चर्टई क्षेत्र 327 चौ. फुट., तिसरा मजला दाता अपार्टमेंट गाव चिचवली शेकरी, छोपली, रायगड, महाराष्ट्र- 410201.

सही/- अधिकृत अधिकारी

तारीख : 12.07.2022
स्वक्ष : रायगड
इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

State Bank of India

नवीन पॉस्ट शिफ्टा (एसबी) स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्व प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेसन अँड रिस्कमन्थेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट अँड, २००२ आणि कलम १३ (१२) आणि सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, २००२ सहायवाता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२.०७.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. नितीन परळेकर काकिटेडस प्रायव्हेट लिमिटेड यास सूचेनेतील एकूण नमूद रकम रु. ११,८८,३१,०७९.४०/- आणि ०१.०१.२०२२ (दिनांक) पासून व्याज (रुपये अकरा कोटी अठराहजार लाख फक्त)सह हजार एकशेपाचशी आणि पैसे चाळीस मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तोच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नस्थाश्रीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कळार सदर अंटेच्या कलम १३(४) सहायवाता सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, २००२ च्या नियम ८ अन्वये ८ जुलै, २०२२ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया करिता राहू. रु. ११,८८,३१,०७९.४०/- ०१.०१.२०२२ (दिनांक) पासून पुढील व्याज आणि परिध्वय ३, या रकमेसाठी भागआपत्ती राहिल.

स्थार मिळकतीचे वर्णन

१. मिळकतीचे मालकः श्री. नितीन परळेकर आणि सी. लिपिका नितीन परळेकर

निम्नलिंकृत गाव/ खोऱ्यास उप जिल्हा अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगर मध्ये सर्व्हे क्र./सिटी फ्लॉर टाऊन सर्व्हे क्र./ खासरा क्र. मध्ये जमीन धारक सीटीएस क्र. सी/CXX, सी/CXX, आणि सी/CXX व बांघोलेले फेड १, पाती मारकेट रोड येथे स्थित स्क्वायर नावे ज्ञात इमारतीच्या ए विंग मध्ये रोड लेव्हलपासून ११ च्या मजल्यावर फ्लॅट क्र./प्लॉट क्र. रविवाती परियार धारक अपार्टमेंट क्र. ११, च्या मजल्यावर १६०.७८ चौ.मी.मॉर्टग्याच्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सीमावटः उरतेला चौशी हाऊस, दक्षिणेला पेरी रोड, पूर्वेला २९ वा रोड, पश्चिमेला २९ वा रोड २. मिळकतीची मालकः सी. लिपिका नितीन परळेकर

निम्नलिंकृत गाव/ खोऱ्यास उप जिल्हा अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगरमध्ये सर्व्हे क्र./सिटी फ्लॉर टाऊन सर्व्हे क्र./ खासरा क्र. ३२-२/४५४ मध्ये जमीन धारक प्लॉट क्र. १, आरंभीणी फ. १ वर बांघोलेले चारकोण पॉलिस् स्टेशन, चारकोण, कांदिवली (पश्चिम) येथे स्थित चारकोण शी गणनायक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारतीच्या ए विंगमध्ये १ च्या मजल्यावर रजिस्ट्रारिपरि परियार धारक अपार्टमेंट क्र. १०३, मोरबापरिफ ६२९ चौ.फू. चर्टई क्षेत्र समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सीमावटः उरतेला चारकोण पॉलिस् चौकी, दक्षिणेला सी ग्रीड इमा., पूर्वेला रोडगारी सीएचएस लि., पश्चिमेला पालिका गार्डन

ज्या अर्धी, निम्नस्थाश्रीकारक हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्व प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेसन अँड रिस्कमन्थेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट अँड, २००२ आणि कलम १३ (१२) आणि सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, २००२ सहायवाता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२.०७.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. नितीन परळेकर काकिटेडस प्रायव्हेट लिमिटेड यास सूचेनेतील एकूण नमूद रकम रु. ११,८८,३१,०७९.४०/- आणि ०१.०१.२०२२ (दिनांक) पासून पुढील व्याज आणि परिध्वय ३, या रकमेसाठी भागआपत्ती राहिल.

स्थार मिळकतीचे वर्णन

१. मिळकतीचे मालकः श्री. नितीन परळेकर आणि सी. लिपिका नितीन परळेकर

निम्नलिंकृत गाव/ खोऱ्यास उप जिल्हा अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगर मध्ये सर्व्हे क्र./सिटी फ्लॉर टाऊन सर्व्हे क्र./ खासरा क्र. मध्ये जमीन धारक सीटीएस क्र. सी/CXX, सी/CXX, आणि सी/CXX व बांघोलेले फेड १, पाती मारकेट रोड येथे स्थित स्क्वायर नावे ज्ञात इमारतीच्या ए विंग मध्ये रोड लेव्हलपासून ११ च्या मजल्यावर फ्लॅट क्र./प्लॉट क्र. रविवाती परियार धारक अपार्टमेंट क्र. ११, च्या मजल्यावर १६०.७८ चौ.मी.मॉर्टग्याच्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सीमावटः उरतेला चौशी हाऊस, दक्षिणेला पेरी रोड, पूर्वेला २९ वा रोड, पश्चिमेला २९ वा रोड २. मिळकतीची मालकः सी. लिपिका नितीन परळेकर

निम्नलिंकृत गाव/ खोऱ्यास उप जिल्हा अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगरमध्ये सर्व्हे क्र./सिटी फ्लॉर टाऊन सर्व्हे क्र./ खासरा क्र. ३२-२/४५४ मध्ये जमीन धारक प्लॉट क्र. १, आरंभीणी फ. १ वर बांघोलेले चारकोण पॉलिस् स्टेशन, चारकोण, कांदिवली (पश्चिम) येथे स्थित चारकोण शी गणनायक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारतीच्या ए विंगमध्ये १ च्या मजल्यावर रजिस्ट्रारिपरि परियार धारक अपार्टमेंट क्र. १०३, मोरबापरिफ ६२९ चौ.फू. चर्टई क्षेत्र समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सीमावटः उरतेला चारकोण पॉलिस् चौकी, दक्षिणेला सी ग्रीड इमा., पूर्वेला रोडगारी सीएचएस लि., पश्चिमेला पालिका गार्डन

सही/- प्राधिकृत अधिकारी

दिनांक : ०८.०७.२०२२
ठिकाण : मुंबई

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM WASEEM JAFAR ALI CHOUDHARY TO MOHD WASIM JAFAR ALI CHOUDHARY AS PER GAZETTE (E-63570) CL-101

I HAVE CHANGED MY NAME FROM MALAYI PURYADATH RAJANI SABU (OLD NAME) TO RAJANI SABU (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 03AA 588536 DATED: 20 JUNE 2022. CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) AKHLAQE AZAD / IKHLAK AZAD TO (NEW) IKLAD AZAD ASHFQAK ANSARI AS PER AADHAR CARD. CL-110 A

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) MD ASHFUQA ANSARI / MOHD AFSTAB ABDUL WAHID TO (NEW) ASHFQAK ABDUL WAHID ANSARI AS PER AADHAR CARD. CL-110 B

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) MEHSHAR JAHAN / TMEHARAJABA TO (NEW) MEHSHAR JAHAN ASHFQAK ANSARI AS PER AADHAR CARD. CL-110 C

I HAVE CHANGE MY NAME FROM AJITBHAI MOTANI TO AJUBHAI MOTANI AS PER DOCUMENTS. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM MEENAJ MOHAN GADIYA TO MINAZ MOHAN GADHIA AS PER DOCUMENTS. CL-120 A

I HAVE CHANGED MY NAME FROM RUBINA BANU NALWAR TO RUBINA BANO AS PER DOCUMENTS. CL-130

I HAVE CHANGED MY NAME FROM AMITKUMAR SHYMAJU PANDEY TO AMIT PANDEY AS PER DOCUMENTS. CL-130 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHIVAPERUMAL VELU YADAV TO SHIVA PERUMAL AS PER DOCUMENTS. CL-130 B

I HAVE CHANGED MY NAME FROM VADIVU SHIVAPERUMAL YADAV TO S. VADIVU SHIVA PERUMAL AS PER DOCUMENTS. CL-130 C

I HAVE CHANGED MY NAME FROM JEBA MOHAMMED ABDULLA KHAN TO ZEBA MOHAMMED ABDULLA KHAN AS PER DOCUMENTS. CL-130 D

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM REYMOND ROCK DABRE TO MY NEW NAME RAYMOND ROCKY DABRE AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2257517) CL-183

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SHAILA REYMOND DABRE TO MY NEW NAME SHAILA RAYMOND GABRE AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2257651) CL-184

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM POOJA KRISHNA MANEKAR TO MY NEW NAME POOJA PRAVIN SOLANKI AS PER AADHAR CARD NO. 2232 8221 6095 CL-185

I. ROSHINI AJIT PAWAR HAVE CHANGED MY NAME TO ROHINI AJIT PAWAR AS PER AFFIDAVIT NO. 18AA 079909 DATED 28/6/2022 CL-340

I. GLORIANA MARIA LOPES CHANGED MY NAME TO GLORIA DEEPAK SHROFF VIDE AFFIDAVIT DATED 8TH JULY 2022. SWORN BEFORE NOTARY A. R. SURVE. REG. NO.16353, MUMBAI. CL-790

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM JOGINDER KAUR TO NEW NAME JOGINDER KAUR GAJINDERPAL SINGH ARORA AS PER AFFIDAVIT NO. 04AA 427698 DATED - 13.07.2022. CL-918

कऱ्जा सूचना (स्थार मिळकतीकरिता) नियम ८-(१)

ज्या अर्धी, निम्नस्थाश्रीकारक नावे अत्र आणण्यात आलेल्या कऱ्जा सूचना लिमिटेड (ज्याची इंग्रजी इतरांमध्ये इंडियन फायनान्स लि. नावे आहे) (आयएसआरए-एफएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून हे सिक्युरिटायझेसन अँड रिस्कमन्थेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट अँड, २००२ अन्वये आणि सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, २००२ या नियम ३ सहायवाता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतिले झालील नमूद कर्जदारांवर अन्वये अर्धी सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकीची कऱ्जासाठी कोणत्याहीप्रकाराने कऱ्जाच्या प्राधिकृत अधिकारांचा वापर करून सूचना मिळित केली आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नस्थाश्रीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अंटेच्या कलम १३(४) सहायवाता सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, २००२ च्या नियम ८ अन्वये ८ जुलै, २०२२ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया करिता राहू. रु. ११,८८,३१,०७९.४०/- ०१.०१.२०२२ (दिनांक) पासून पुढील व्याज आणि परिध्वय ३, या रकमेसाठी भागआपत्ती राहिल.

स्थार मिळकतीचे वर्णन

१. मिळकतीचे मालकः श्री. नितीन परळेकर आणि सी. लिपिका नितीन परळेकर

निम्नलिंकृत गाव/ खोऱ्यास उप जिल्हा अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगर मध्ये सर्व्हे क्र./सिटी फ्लॉर टाऊन सर्व्हे क्र./ खासरा क्र. मध्ये जमीन धारक सीटीएस क्र. सी/CXX, सी/CXX, आणि सी/CXX व बांघोलेले फेड १, पाती मारकेट रोड येथे स्थित स्क्वायर नावे ज्ञात इमारतीच्या ए विंग मध्ये रोड लेव्हलपासून ११ च्या मजल्यावर फ्लॅट क्र./प्लॉट क्र. रविवाती परियार धारक अपार्टमेंट क्र. ११, च्या मजल्यावर १६०.७८ चौ.मी.मॉर्टग्याच्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सीमावटः उरतेला चौशी हाऊस, दक्षिणेला पेरी रोड, पूर्वेला २९ वा रोड, पश्चिमेला २९ वा रोड २. मिळकतीची मालकः सी. लिपिका नितीन परळेकर

निम्नलिंकृत गाव/ खोऱ्यास उप जिल्हा अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगरमध्ये सर्व्हे क्र./सिटी फ्लॉर टाऊन सर्व्हे क्र./ खासरा क्र. ३२-२/४५४ मध्ये जमीन धारक प्लॉट क्र. १, आरंभीणी फ. १ वर बांघोलेले चारकोण पॉलिस् स्टेशन, चारकोण, कांदिवली (पश्चिम) येथे स्थित चारकोण शी गणनायक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारतीच्या ए विंगमध्ये १ च्या मजल्यावर रजिस्ट्रारिपरि परियार धारक अपार्टमेंट क्र. १०३, मोरबापरिफ ६२९ चौ.फू. चर्टई क्षेत्र समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सीमावटः उरतेला चारकोण पॉलिस् चौकी, दक्षिणेला सी ग्रीड इमा., पूर्वेला रोडगारी सीएचएस लि., पश्चिमेला पालिका गार्डन

सही/- प्राधिकृत अधिकारी

दिनांक : ०८.०७.२०२२
ठिकाण : मुंबई

परिशिष्ट IV
(नियम 8(1) च्या) **ताबा सूचना**
(स्थार मालमतेसाठी)

ज्या अर्धी, निम्नस्थाश्रीकारक इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्युरिटायझेसन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड रिस्कमन्थेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट अँड, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झालेल्या दिनांकपासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **21.02.2022** रोजी सूचेत नमूद केलेली आणि अधिक रकम रु. 15,१8,574.75 (रुपये पंधरा लाख अठरा हजार पाचशे चौथ्याहजार आणि पंच्याहजार पैसे फक्त) साठी बँक खाते क्र. **HLLPNV00409932** या रकमेने प्रत फेड करण्याची दिनांक **15.02.2022** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यन्ती मागणी, सूचना कर्जदार संतोष केसी, तुलसी संतोष केसी, एस के पेटरगडजेस आणि आयुष टायम्सर्ट यांना कलम 13(12) सह सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप-कलम (4) सह सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्थाश्रीकारतेने प्रतिकालक **ताबा 12.07.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी **रु. 15,68,218.64 (रुपये पंधरा लाख अठरा हजार दोनशे अठरा आणि चौषष्ट पैसे फक्त)** पुढील नियम **15.02.2022** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लेख्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थार मालमतेचे वर्णन

प्लॅट क्रमांक 304, चर्टई क्षेत्र 370 चौ. फुट., तिसरा मजला, साव्ही एअरप्रॉन कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 138, टाट्टे 5बी, गाव साप, ओवळी पुलाजवळ, प्रायम वॉटर कंपनीसमीर, कल्याण - कर्जत रोड, बढलानगर पूर्व, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र.

सही/- अधिकृत अधिकारी

तारीख : 12.07.2022
स्वक्ष : ठाणे
इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

सांकेतिक कऱ्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि. कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.-बी३, वाघपाक आवटी पार्क, वागळे इंडियनविल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

ज्या अर्धी, निम्नस्थाश्रीकारक हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेसन अँड रिस्कमन्थेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट अँड, २००२, कलम १३(१२) आणि सिक्मोरीटी इंटेरेस्ट (एफकोसिमेंट) रूपस, २००२ सहायवाता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांवर सूचेनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तोच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नस्थाश्रीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कऱ्जा त्यांच्या/तिंला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अंटेच्या कलम १३(४) अंतर्गत सहायवाता सदर रकमेच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या माराअंतर्गत राहिल.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कऱ्जाची तारीख	मागणी सूचेनेची तारीख/मागणी सूचेनेतील रकम (रु.)	शाखेचे नाव
१.	विशाल दत्तात्रय हलदे आणि दत्तात्रय दांडु हलदे- एलबीसीएन००००५०५२००७	प्लॅट क्र. १००२, १० वा मजला, बी विंग, पलाश्री ग्रीन्स, स. क्र. १३७/ए/बी, १३७/ए/सी, १३७/ए/४, १३७/ए/५, १३७/ए/६, १३७/ए/७, १३७/ए/८, १३७/ए/९, १३७/ए/१०, १३७/ए/११, १३७/ए/१२, १३७/ए/१३, १३७/ए/१४, १३७/ए/१५, १३७/ए/१६, १३७/ए/१७, १३७/ए/१८, १३७/ए/१९, १३७/ए/२०, १३७/ए/२१, १३७/ए/२२, १३७/ए/२३, १३७/ए/२४, १३७/ए/२५, १३७/ए/२६, १३७/ए/२७, १३७/ए/२८, १३७/ए/२९, १३७/ए/३०, १३७/ए/३१, १३७/ए/३२, १३७/ए/३३, १३७/ए/३४, १३७/ए/३५, १३७/ए/३६, १३७/ए/३७, १३७/ए/३८, १३७/ए/३९, १३७/ए/४०, १३७/ए/४१, १३७/ए/४२, १३७/ए/४३, १३७/ए/४४, १३७/ए/४५, १३७/ए/४६, १३७/ए/४७, १३७/ए/४८, १३७/ए/४९, १३७/ए/५०, १३७/ए/५१, १३७/ए/५२, १३७/ए/५३, १३७/ए/५४, १३७/ए/५५, १३७/ए/५६, १३७/ए/५७, १३७/ए/५८, १३७/ए/५९, १३७/ए/६०, १३७/ए/६१, १३७/ए/६२, १३७/ए/६३, १३७/ए/६४, १३७/ए/६५, १३७/ए/६६, १३७/ए/६७, १३७/ए/६८, १३७/ए/६९, १३७/ए/७०, १३७/ए/७१, १३७/ए/७२, १३७/ए/७३, १३७/ए/७४, १३७/ए/७५, १३७/ए/७६, १३७/ए/७७, १३७/ए/७८, १३७/ए/७९, १३७/ए/८०, १३७/ए/८१, १३७/ए/८२, १३७/ए/८३, १३७/ए/८४, १३७/ए/८५, १३७/ए/८६, १३७/ए/८७, १३७/ए/८८, १३७/ए/८९, १३७/ए/९०, १३७/ए/९१, १३७/ए/९२, १३७/ए/९३, १३७/ए/९४, १३७/ए/९५, १३७/ए/९६, १३७/ए/९७, १३७/ए/९८, १३७/ए/९९, १३७/ए/१००, १३७/ए/१०१, १३७/ए/१०२, १३७/ए/१०३, १३७/ए/१०४, १३७/ए/१०५, १३७/ए/१०६, १३७/ए/१०७, १३७/ए/१०८, १३७/ए/१०९, १३७/ए/११०, १३७/ए/१११, १३७/ए/११२, १३७/ए/११३, १३७/ए/११४, १३७/ए/११५, १३७/ए/११६, १३७/ए/११७, १३७/ए/११८, १३७/ए/११९, १३७/ए/१२०, १३७/ए/१२१, १३७/ए/१२२, १३७/ए/१२३, १३७/ए/१२४, १		